



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष १०, अंक ४२(३)]

गुरुवार, मार्च १४, २०२४/फाल्गुन २४, शके १९४५

[पृष्ठे ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १४३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट,
मुंबई ४०० ००१, दिनांक १४ मार्च, २०२४.

अधिसूचना

महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४.

क्रमांक याचिका-२०२३/प्र.क्र.१६२/पं.रा-२.—महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील नियम २-अ च्या पोट नियम (१) व (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून याविषयीची शासन अधिसूचना, ग्राम विकास, क्रमांक ग्रापंनि-२०२०/प्र.क्र.०६/पंरा २, दिनांक ५ मार्च, २०२० अधिक्रमीत करून महाराष्ट्र शासन याद्वारे अधिसूचनेतील उर्वरित दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते दिनांक ०४ मार्च २०२५ या कालावधीकरिता **राजपत्रात** अधिसूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून :—

(अ) सोबत जोडलेल्या अनुसूची -१ मध्ये दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह) यांच्यासाठी राज्यातील ग्रामपंचायती (केंद्र शासनाने घोषित केलेल्या अनुसूचित क्षेत्रात पूर्णतः येणाऱ्या ग्रामपंचायती वगळून) मधील सरपंचाची पदे विनिर्दिष्ट करित आहे; आणि

(ब) अशाप्रकारे आरक्षित करण्यात आलेल्या सरपंच पदाचे सोबत जोडलेल्या अनुसूची-२ मध्ये दर्शविल्याप्रमाणे जिल्हानिहाय वाटप करित आहे :—

अनुसूची-१

अ. क्र. (१)	प्रवर्ग (२)	मिळालेली सरपंच पदे (३)
(१)	अनुसूचित जाती	१६० पदे (पैकी ९५ महिलांकरिता)
(२)	अनुसूचित जमाती	१६२ पदे (पैकी ९० महिलांकरिता)
(३)	नागरिकांचा मागास प्रवर्ग	३५६ पदे (पैकी १८८ महिलांकरिता)
(४)	सर्वसाधारण	७८२ पदे (पैकी ४०० महिलांकरिता)
	एकूण	१४६० पदे (पैकी ७७३ महिलांकरिता)

अनुसूची-२

अ. क्र. (१)	जिल्हा (२)	बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्राम पंचायतीची संख्या (३)	अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे (४)		अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे (५)		नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे (६)		खुला प्रवर्ग (७)	
			एकूण	महिला	एकूण	महिला	एकूण	महिला	एकूण	महिला
१	ठाणे	९	०	०	१	०	२	१	६	३
२	पालघर	१	०	०	०	०	०	०	१	१
३	रायगड	२५६	१०	४	४४	२७	६९	३५	१३३	६७
४	रत्नागिरी	७९	३	२	२	१	१३	७	६१	३१
५	सिंधुदुर्ग	८	०	०	०	०	२	१	६	३
६	नाशिक	१०६	८	४	१३	८	२९	१५	५६	२८
७	धुळे	८०	८	४	१२	४	१७	९	४३	२२
८	नंदुरबार	१५	१	१	०	०	४	२	१०	५
९	जळगाव	३२	३	२	२	१	७	४	२०	१०
१०	अहमदनगर	८४	१८	१४	८	७	२३	१२	३५	१८
११	पुणे	१०८	१२	९	८	५	२९	१५	५९	३०
१२	सातारा	१३२	१२	७	४	४	३६	१८	८०	४०
१३	सांगली	४	०	०	२	०	१	१	१	१
१४	सोलापुर	४९	११	५	०	०	१३	७	२५	१३
१५	कोल्हापुर	२३	१	०	०	०	६	३	१६	८
१६	छत्रपती संभाजीनगर	५	१	१	०	०	१	१	३	२
१७	जालना	७	०	०	१	०	२	१	४	२
१८	परभणी	२	१	१	०	०	१	१	०	०

अ. क्र.	जिल्हा	बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्राम पंचायतीची संख्या	अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे		अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे		नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे		खुला प्रवर्ग	
(१)	(२)	(३)	(४)		(५)		(६)		(७)	
१९	हिंगोली	०	०	०	०	०	०	०	०	०
२०	नांदेड	१	०	०	०	०	०	०	१	१
२१	बीड	२	०	०	०	०	१	१	१	१
२२	लातूर	३	१	०	०	०	१	१	१	१
२३	धाराशीव	११	०	०	०	०	३	२	८	४
२४	अमरावती	३	१	१	०	०	१	१	१	१
२५	अकोला	२०	२	१	२	२	४	२	१२	६
२६	वाशिम	३३	६	३	४	२	७	४	१६	८
२७	बुलढाणा	३	०	०	०	०	१	१	२	१
२८	यवतमाळ	८	२	२	१	१	२	१	३	२
२९	नागपूर	१७	२	१	२	१	३	२	१०	५
३०	वर्धा	३२०	४९	२७	४६	२२	७१	३६	१५४	७७
३१	चंद्रपुर	३७	७	६	१०	५	६	३	१४	७
३२	गडचिरोली	०	०	०	०	०	०	०	०	०
३३	भंडारा	२	१	०	०	०	१	१	०	०
३४	गोंदिया	०	०	०	०	०	०	०	०	०
	एकूण	१४६०	१६०	९५	१६२	९०	३५६	१८८	७८२	४००

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

व. मुं. भरोसे,
शासनाचे सहसचिव.

RURAL DEVELOPMENT DEPARTMENT

Bandhakam Bhavan, 25, Marzban path, Fort,

Mumbai 400 001, dated the 14th March, 2024.

NOTIFICATION

BOMBAY VILLAGE PANCHAYATS (SARPANCH AND UPA-SARPANCH) ELECTION RULES, 1964.

No. Petition-2023/C.R. 162/P.R-2.—In exercise of the powers conferred by sub-rules (1) and (2) of rule 2A of the Bombay Village Panchayats (Sarpanch and Upa-Sarpanch) Election Rules, 1964 and in suppression of the Government Notification, Rural Development, No.GPN-2020/C.R.-6/PR-2, dated the 5th March 2020, issued in this behalf, the Government of Maharashtra hereby, for the remaining period of 1st January 2024 to 4th March 2025, from date of publication of this notification in *Official Gazette* , -

(a) specifies the number of offices of Sarpanch in the Village Panchayats in the State (excluding the Scheduled Areas declared by the Government of India) for the Scheduled Castes, Scheduled Tribes, category of Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, and Category Backward Class of Citizens) as shown in the Schedule-1, appended hereto to the notification ; and

(b) allots the offices of Sarpanchas so reserved to the Districts as shown in Schedule-II appended hereto to the notification:—

Schedule-I

Sr. No.	Category of Persons for whom offices of the Sarpanchas are reserved	Number of offices of Sarpanchas reserved
(1)	(2)	(3)
(1)	Scheduled Castes	160 (out of which 95 for women)
(2)	Scheduled Tribes	162 (out of which 90 for women)
(3)	Backward Class of Citizens (including Vimukta Jatis and nomadic Tribes)	356 (out of which 188 for women)
(4)	Open Category	782 (out of which 400 for women)
Total		1460 out of which 773 (Women)

Schedule-II

Sr. No	Name of District	Number of Village	Offices of Sarpanchas reserved for the Scheduled Castes		Offices of Sarpanchas reserved for the Scheduled Tribes		Offices of Sarpanchas reserved for the Backward class of Citizens		Open Category	
(1)	(2)	(3)	(4)		(5)		(6)		(7)	
			Total	Women	Total	Women	Total	Women	Total	Women
1	Thane	9	0	0	1	0	2	1	6	3
2	Palghar	1	0	0	0	0	0	0	1	1
3	Raigad	256	10	4	44	27	69	35	133	67
4	Ratnagiri	79	3	2	2	1	13	7	61	31

Sr. No	Name of District	Number of Village	Offices of Sarpanchas reserved for the Scheduled Castes		Offices of Sarpanchas reserved for the Scheduled Tribes		Offices of Sarpanchas reserved for the Backward class of Citizens		Open Category	
(1)	(2)	(3)	(4)		(5)		(6)		(7)	
5	Sindhudurg	8	0	0	0	0	2	1	6	3
6	Nashik	106	8	4	13	8	29	15	56	28
7	Dhule	80	8	4	12	4	17	9	43	22
8	Nandurbar	15	1	1	0	0	4	2	10	5
9	Jalgaon	32	3	2	2	1	7	4	20	10
10	Ahmadnagar	84	18	14	8	7	23	12	35	18
11	Pune	108	12	9	8	5	29	15	59	30
12	Satara	132	12	7	4	4	36	18	80	40
13	Sangali	4	0	0	2	0	1	1	1	1
14	Solapur	49	11	5	0	0	13	7	25	13
15	Kolhapur	23	1	0	0	0	6	3	16	8
16	Chatrapati Sambhaji Nagar	5	1	1	0	0	1	1	3	2
17	Jalna	7	0	0	1	0	2	1	4	2
18	Parbhani	2	1	1	0	0	1	1	0	0
19	Hingoli	0	0	0	0	0	0	0	0	0
20	Nanded	1	0	0	0	0	0	0	1	1
21	Beed	2	0	0	0	0	1	1	1	1
22	Latur	3	1	0	0	0	1	1	1	1
23	Dharashiv	11	0	0	0	0	3	2	8	4
24	Amravati	3	1	1	0	0	1	1	1	1
25	Akola	20	2	1	2	2	4	2	12	6
26	Washim	33	6	3	4	2	7	4	16	8
27	Buldhana	3	0	0	0	0	1	1	2	1
28	Yavatmal	8	2	2	1	1	2	1	3	2
29	Nagpur	17	2	1	2	1	3	2	10	5
30	Wardha	320	49	27	46	22	71	36	154	77
31	Chandrapur	37	7	6	10	5	6	3	14	7
32	Gadchiroli	0	0	0	0	0	0	0	0	0
33	Bhandara	2	1	0	0	0	1	1	0	0
34	Gondia	0	0	0	0	0	0	0	0	0
	Total	1460	160	95	162	90	356	188	782	400

By order and in the name of the Governor of Maharashtra,

V. M. BHAROSE,
Joint Secretary to Government.